



औद्योगिक कर्ज व खेळते भांडवलासाठी लागणा-या कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे

१. बँकेच्या छापील नमुन्यातील कर्ज मागणी अर्ज कर्जदार व दोन जामिनदार बँकेचे नियमित व नाम-मात्र सभासद तथा के.वाय.सी. सह पूर्तता आवश्यक.
२. MSME Registration Certificate.
३. जिल्हा उद्योग केंद्र यांच्याकडून मिळणा-या लघुउद्योग नोंदणी दाखल्याची प्रत.
४. फॅक्टरी अॅक्टखाली नोंदणी दाखल्याची प्रत.
५. ऑडीटेड आढावा पत्रक व नफा तोटा पत्रक (ऑडीट रिपोर्टसह), GST चलन/व्यवसाय नविन असल्यास पुढील ३ वर्षांचे Projected Balance Sheet.
६. Pollution Control Board Certificate (प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला)
७. अदयावत स्टॉक स्टेटमेंट (बँकेच्या छापील नमुन्यात).
८. अदयावत इन्कम टॅक्स भरणा केलेले चलन.
९. CIBIL Report
१०. व्यवसाय भागीदारीत असल्यास भागीदारी पत्रक (नोंदणीकृत) अथवा व्यवसाय प्रा.लि. स्वरूपाचे असल्यास मेमोरॅन्डम ऑफ आर्टिकल, संचालक यादी, प्रा.लि. कंपनी असल्यास कंपनीचा ठराव.
११. फॅक्टरी असलेल्या जागेचा उतारा (Possession Receipt) असल्यास अथवा जागा लिजवर असल्यास लिजच्या करारपत्राची प्रत.
१२. विमा पॉलिसी अदयावत तारखेची प्रत.
१३. बँकेच्या नावाने संबंधीत कर्जासाठी करून दिलेल्या नजरगहाण मिळकतीच्या अद्यावत उता-याची मुळ प्रत.
१४. कर्ज मागणी नविन असल्यास मागील ३ वर्षांचे आढावा पत्रक व नफा-तोटा पत्रक व खरेदी विक्री पत्रक.
१५. बँकेच्या नावाने नजरगहाण खत करून देण्यासाठी स्थावर मिळकतीच्या अद्यावत ७/१२ उतारा किंवा सिटी सर्वे उतारा तीन मुळ प्रति व चतुः सिमा दर्शक आलेख.
१६. सिटी सर्वे/तलाठी यांच्याकडे स्थावर मिळकतीवर बँकेच्या कर्जाचा बोजा नोंदवून उता-याची प्रत.
१७. वरील कागदपत्राशिवाय बँकेने कर्ज नियमात वेळोवेळी बदल केल्यास त्या नियमातील बदला नुसार लागणारी आवश्यक कागदपत्रे मागविण्याचा अधिकार बँकेस राहिल व कर्जदारास त्याची पूर्तता करावी लागेल.
१८. कर्ज प्रकरणास तारण देत असलेले प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन रिपोर्ट (बँकेचे अधिकृत व्हॅल्युएटर कडून) व दोन वेगवेगळ्या अँगलचे फोटो व फोटोच्या मागे व्हॅल्युएटरची सही घेणे.

१९.प्लॉटचे मागील १३ वर्षांतले व्यवहाराचे 'ड' मुळ पत्रक / सिटी सर्वे उतारा असल्यास मागील १३ वर्षांच्या नोंदी.

२०.मूळ प्लॉट खरेदी खत व इंडेक्स २ ची मूळ प्रत

अ) सनद ब) ले आउट क) एन.ए. ऑर्डर ड) एन.ए. टॅक्स पावती, बांधकाम मंजूरी आदेश, बांधकाम मंजूर नकाशा इ.

२१.जामीनदार यांचे मागील ३ वर्षांचे आर्थिक पत्रके व आयकर विवरण पत्रके इ.

२२.प्रा.लि. कंपनी असल्यास आर.ओ.सी. कडे बँकेचे लीन नोंदवीणे आवश्यक.

२३.भागीदारी फर्म असल्यास भागीदार यांची वैयक्तिक व सामुहीक जामिन घेण्यात येईल.

नोटे :- या व्यतिरिक्त आवश्यक असल्यास बँकेने मागणी केल्यास लागणारी कागदपत्र.

